

आदिवासी विकास सेवा अंतर्गत उच्च
पदावर पदोन्नती देण्यासाठी निवडसूची
तयार करणे व निवडसूचीचे पुनरिक्षण
करण्यासाठी समित्या स्थापन करणेबाबत..

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आस्था-१००४/प्र.क्र.५५/का.१५

मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.

दिनांक : १४ जुलै, २००४


- वाचा :- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. आस्था-१०८६/८७८/प्र.क्र.३३३/
का.१५, दिनांक १०.११.१९८६
- २) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. आस्था-१०८९/प्र.क्र.७९९/का.१५,
दिनांक १५.१.१९९२
- ३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.आस्था-१०९२/प्र.क्र.१५/का.१५,
दिनांक १७.२.१९९२ व दि. ४ जून, १९९३

पस्तावना :- अ.क्र.२ मधील आदेशान्वये आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय संघटनेची पुनर्रचना करण्यात आल्यामुळे अ.क्र. ३ येथील ओदशान्वये आदिवासी विकास सेवा अंतर्गत उच्च पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड सूची तयार करण्यास व निवड सूचीचे पुनरिक्षण करण्यासाठी विभागीय पदोन्नती समित्याचे पुनर्गठण करण्यात आले होते. सदर समित्यामध्ये संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे हे सदस्य होते. संचालक हे पद उन्नत करून आयुक्त या संवर्गामध्ये आणल्यामुळे समिती सदस्यामध्ये संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ऐवजी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे असा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यामुळे वर्ग-१ पदावरील पदोन्नतीसाठी निवड सूची व तिचे पुनरिक्षण करण्यासाठी उक्त नं. ३ येथील शासन निर्णयाला दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

शासन निर्णय :- अ. क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये वर्ग-१ पदावरील पदोन्नतीसाठी निवड सूची व तिचे पुनरिक्षण करण्यासाठी गठित केलेल्या परिच्छेद १ मधील (अ) समितीचे खालीलप्रमाणे पुनर्गठण करण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिका-याचे पदनाम	समितीमधील पद
१	प्रधान सचिव / सचिव आदिवासी विकास विभाग	अध्यक्ष
२	आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	उपाध्यक्ष
३	आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे	सदस्य
४	आदिवासी विकास सेवेतील ज्येष्ठतम मागासवर्गीय वर्ग-१ अधिकारी	सदस्य
५	उप सचिव (आस्थापना) आदिवासी विकास विभाग	सदस्य सचिव

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदेशानुसार व नावांने ,


(दु. र. चंद्रिकापुरे)
अवर सचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे/ नाशिक/ नागपूर/ अमरावती
सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
प्रधान सचिवांचे स्वीय सहाय्यक.
निवड नस्ती / का-१५